

**B. P. ED. SEM – I (CBCS) (2015 Course) : SUMMER - 2019**  
**SUBJECT: ANATOMY, PHYSIOLOGY & EXERCISE TO PHYSIOLOGY**

Day: Friday  
Date: 01/03/2019

Time: 10.00 A.M. TO 01.00 P.M.  
Max Marks: 60

**S-2019-0667**

---

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
  - 2) Figures to the right indicate **FILL** marks.
- 

**Q.1** Define anatomy and physiology and its need and importance of anatomy and physiology. (12)

**OR**

Elaborate organization of living organism.

(12)

**Q.2** Elaborate skeleton system and names in diagram.

**OR**

Elaborate organs and function of digestive system.

(12)

**Q.3** Write about heart, its location, structure and function.

**OR**

Write about function of spinal cords.

**Q.4** Effect of exercise on muscular system. (12)

**OR**

Effect of exercise on Digestive.

**Q.5** Write short notes **ANY THREE** of the following: (12)

- a) Essential properties of living cell
- b) Types of respiration
- c) Cardiac cycle
- d) Excretory system

\* \* \* \* \*

मराठी रूपांतर

सूचना -

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

- 
- प्र.१ शरीरशास्त्र आणि शरीरशास्त्रविज्ञानाची व्याख्या लिहून त्याची गरज आणि महत्व लिहा. (१२)  
किंवा  
सजीवांचे संघटन विस्तृत करा.
- प्र.२ अस्थिसंस्थेची आकृती काढून विस्तृत करा. (१२)  
किंवा  
पचन संस्थेचे कार्य आणि घटक स्पष्ट करा.
- प्र.३ हृदयाचे कार्य, स्थान, संरचना लिहा. (१२)  
किंवा  
पाठिच्या कण्याचे कार्य लिहा.
- प्र.४ व्यायामाचा स्नायुसंस्थेवर होणारा परिणाम लिहा. (१२)  
किंवा  
व्यायामाचा पचन संस्थेवर होणारा परिणाम लिहा.
- प्र.५ टीपा लिहा. (कोणत्याही तीन) (१२)  
अ) सजिव पेशीचे गुणधर्म  
ब) श्वसनाचे प्रकार  
क) हृदयभिसरणाचे चक्र  
ड) उत्सर्जन संस्था
-